

विशति गृहसंज्ञकं उर्गम् so v. a. nicht fesselnd, nicht einladend KATHÁS. 98, 32.

निगद 1) *das Hersagen*: (सर्वम् सकृन्निगदमात्रेण तौ संगृह्यतुः) BHÁG. P. 10, 43, 35. — निगदाख्यं यज्ञुर्गाम् 12, 6, 52. Titel einer Schrift HALL 204.

निगम 4) अर्थनिर्णयो व्याकरणेन निगमेन निरुक्तेन वा न लभ्यते SARVADARĀNAS. 123, 9. Z. 6 lies NĀJĀMĀLĀV. — 5) BHÁG. P. 10, 23, 29. 83, 4. 11, 27, 8. — 8) °वृद्धाः R. 7, 37, 24. Kaufmannsgesellschaft: मरुति निगमे नैगमानाम् DAČAK. 133, 10. An allen Stellen des R. kann das Wort die Bed. Kaufmannschaft haben. — 11) Titel eines Pariçishṭa des KĀtjĀjana Verz. d. Oxf. H. 387, a, 8.

निगमन 2) *genauer die Wiederholung der Thesis und des Grundes*; vgl. noch NĀJĀS. 1, 1, 39. SARVADARĀNAS. 113, 20.

निगमात्त = वेदात्त UTTARĀRĀMĀK. 26, 3 (34, 7).

निगर्षा 2) *das Verschlingen* (bildlich) ŚĀH. D. 293, 12. 296, 6. PRATĀPAR. 9, 6, 1. — Vgl. निगिराण.

निगिराण n. = निगर्षा *das Verschlingen* KATHÁS. 74, 204.

निगोर्षा s. u. 2. गूत् mit नि; davon °त्त n. *das Verschlungensein* (bildlich) ŚĀH. D. 296, 10.

निगृहीतर, die ed. Bomb. des BHÁG. P. richtig निग्रहीतर.

निग्रह 1) b) उपस्य ° JĀGĀ. 3, 34, 4. — d) 5) MBh. 12, 5454. — c) ग्रह Spr. 837. — f) gewöhnlicher निग्रहस्थान, urspr. eine Veranlassung —, ein Grund zur Niederlage in einer Disputation: पराजयनिमित्तं निग्रहस्थानम् SARVADARĀNAS. 114, 13. 112, 18. विप्रतिपत्तिरप्रतिपत्तिश्च निग्रहस्थानम् NĀJĀS. 1, 2, 60. 5, 1, 1. fgg. 2, 23.

निघण्ट m. neben घण्ट N. pr. eines DĀnava KATHÁS. 121, 229.

निघण्टु, °राज्ञ Verz. d. Oxf. H. 323, a, No. 763.

निघर्षण vgl. Spr. 4783.

निघ्न 1) a) वायु° in der Gewalt von Winden (im Körper) stehend, besessen, rasend DAČAK. 93, 2. अन्नङ्गनिघ्नता f. *das Stehen in der Gewalt des Liebesgottes* KATHÁS. 123, 3. — 2) st. dessen निघ्न BHÁG. P.

निचिर Z. 2 lies नि चिन्मि°.

निचुदार m. ein best. Baum; vgl. नैचुदार.

निचुल 1) Spr. 1222. — 3) N. pr. eines Dichters MALLIN. zu MRGU. 14.

निचूत् Ind. St. 8, 20. 80. 113. fg. 120. 140. 149. fg. 254. 279.

निचोल Z. 2 lies नीलनिचोलिन्धौ.

निञ् mit अत्र, °निञ्च BHÁG. P. 10, 41, 14. 69, 15. 74, 27. 80, 20. 83, 36.

12, 8, 38. °निक्त 10, 42, 25. °निजे = °निजि (in der Bed. des act.) 86,

39. — Vgl. अवनजे, अवनजेन.

— प्रत्यव vgl. प्रत्यवनेजन.

— निम्. स्वधर्मनिर्णयसह गेलुंतेर BHÁG. P. 11, 18, 46.

— प्र vgl. प्रणेजन.

निज 1) *beständig oder in ihm selbst befindlich* Spr. 4460. — 2) निजा

भूर्तुः *die Angehörigen, die eigenen Leute* Spr. 1140.

निटाल (u. निटल) HĀLA 22. — Vgl. निटिल.

निटिल = निटल Stirn PRASAṄGĀBH. 7, a, 1.

निटल N. pr. einer Brahmanen-Familie HALL 176.

नितराम् 4) Spr. 1212. LA. (II) 89, 22.

नितुण्ड vgl. नैतुण्ड; नितोश vgl. नैतोश.

V. Theil.

नित्य 1) a) = निज = स्व (स्वयम्) in नित्येदित von selbst aufgegengen Spr. 1993. — b) प्रलय BERNOUR in BuĀg. P. I, XLVIII. — c) füge regelmäßig sich wiederholend, gewöhnlich hinzu. Verz. d. Oxf. H. 266, b, 42.

नित्यता 1) धर्म° auch Spr. 3688. fg.

नित्यनाय m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 234, a, 1. HALL 16.

नित्यपाद m. = नित्यनाय HALL 16.

नित्यपुञ्ज (नित्य + पुञ्ज) adj. *fortwährend gesammelt*, — mit den Gedanken auf einen Gegenstand gerichtet BHÁG. P. 10, 82, 39.

नित्यसम m. Bez. einer best. Ġāti (s. oben u. ज्ञाति 8.) NĀJĀS. 5, 1, 1. 35. SARVADARĀNAS. 70, 17. 20. 114, 12.

नित्यानन्द m. N. pr. verschiedener Männer Verz. d. Oxf. H. 231, a, 43. WILSON, Sel. Works 1, 132. fgg. = नित्यनाय HALL 16.

1. निद् Sp. 147, Z. 7 v. u. lies निन्दती स्वानि भाग्यानि.

— परि vgl. परिनिन्दा.

निदर्शन 1) b) ed. Bomb.: सर्वलोकनिदर्शिनोम्, welches der Schol. durch सर्वलोकसंमताम् erklärt. — 2) ŚĀH. D. definiert: *wenn eine mögliche oder, was auch bisweilen vorkommt, eine unmögliche Verknüpfung von Dingen das Verhältniss von Bild und Gegenbild erweckt, so ist dieses निदर्शना*; vgl. auch PRATĀPAR. 94, a. — 3; d) MBh. 12, 4254. ŚĀH. D. 441. ein Beleg für die Unhaltbarkeit einer ausgesprochenen Ansicht: यत्रार्थानां प्रतिद्वानां क्रियते परिकीर्तनम् । परपत्न्युदासार्थं तन्निदर्शनमुच्यते ॥ 444. 434. Z. 7 lies मरु st. मरु. — Sp. 149, Z. 11 lies e) st. d) und Z. 17 f) st. e).

निदर्शिनं vgl. oben u. निदर्शन 1) b).

निदाघावधि (निदाघ + अघ°) m. *die heisse Jahreszeit* RAĞH. 16, 52.

निदान 1) Z. 1 die richtige Lesart ist वात्स्वनेन. — 2) BHÁG. P. 10, 64, 7. — 4) पैला निदानम् (घकार) Verz. d. Oxf. H. 22, a, 9.

निदिध्यासन SARVADARĀNAS. 37, 16. NILAK. 26.

निद्रा 1) *Schlüfrigkeit*: न स्वप्नेन जयेन्निद्राम् Spr. 1301. निद्रातुर *schlüfrig* so v. a. *matt von Statten gehend*, von Gebeten Verz. d. Oxf. H. 103, a, 5. — Vgl. मरुा°.

निद्राया (von 2. द्रा mit नि) f. *mystische Bez. des Buchstabens* ढ WEBER, RĀMAT. UP. 317. fg.

निधन 2) *निधनोत्तम* unter den Boiww. Ćiva's R. 7, 23, 4, 48. — 4; *Schluss*, Ende Ind. St. 8, 303. Schol. zu AV. PRĀT. 4, 105. निधनं ब्रह्मsterben WEBER, RĀMAT. UP. 350. एकस्मिन् — निधनं प्रापिते *zum Tode befördert* Spr. 3829.

निधान 2) सर्वाप्रुचि° (शरीरक) Spr. 3216. — 3) KATHÁS. 52, 213. 61, 36.

निधि 3) कलानाम् so v. a. *Vollmond* NĀIŠH. 22, 55. गुण° *der Inbegriff aller Vorzüge* Spr. 3262.

निधिदत्त m. N. pr. eines Kaufmanns KATHÁS. 86, 29.

निधिपति 1) *ein überaus reicher Mann*; davon nom. abstr. °त्त n. BHÁG. P. 12, 12, 64.

निधीश (निधि + ईश) m. *Schatzherr*, Bein. Kubera's; davon nom. abstr. °त्त n. R. 7, 3, 18.

निधुवन 2) RĀGĀ-TAR. 5, 285.

निनयन 2) *lies das Ausführen*.

निनादिन् 2) सर्वतृप्य° R. 7, 23, 4, 48.

निन्दित्वाच्च (निन्दित + अच्च) m. N. pr. R. 7, 1, 80. nach ŚĀ. durch